

YBL/CS/2022-23/051

August 01, 2022

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 NSE Symbol: YESBANK **BSE Limited** 

Corporate Relations Department P.J. Towers, Dalal Street Mumbai – 400 001 Tel.: 2272 8013/15/58/8307

BSE Scrip Code: 532648

Dear Sirs,

# Sub.: Newspaper Advertisement for the Extra Ordinary General Meeting of the Bank

Pursuant to Regulation 30 and 47 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed extract of the newspaper advertisements published in 'The Free Press Journal' (English Newspaper) and 'Navshakti' (Marathi Newspaper) on August 01, 2022, in compliance with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs intimating, inter-alia, that the Extra Ordinary General Meeting of the Bank will be held on **Wednesday**, **August 24 2022 at 11.00 AM** through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM). The said notices will also be available on the website of the Bank at <a href="https://www.yesbank.in">www.yesbank.in</a>.

Thanking you,

Yours faithfully,

For YES BANK LIMITED

Shivanand R. Shettigar Company Secretary

Encl: A/a

the said property.

considered as waived or abandoned



S V P Road Branch: 381, Heera House, S. V. P. Road, Mumbai - 400 004.

#### Ph No.: 2382-3525 / 2388-7635 | Email: bmmums0631@centralbank.co.in OTICE U/S 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT-2002 Ref: BO/SANDHU/2022-23 Date: 17.06.2022

Mr. Navin Kumar Munukoti

ANNEXURE-

Flat No. 404, 4th Floor, Gulmohar Co-op. HSG Soc. Ltd. Riverwood Park, Building No. 61

Sagarli, Khidkali Kalyan Sheel Road, Dombivali East, Taluka-Kalyan, Dist. Thane 421204 Mrs. Sarita N Munukoti Flat No. 404, 4th Floor, Gulmohar Co-op. HSG Soc. Ltd. Riverwood Park, Building No. 61 Sagarli, Khidkali Kalyan Sheel Road, Dombivali East, Taluka-Kalyan, Dist. Thane - 421204.

Dear Sir/Madam, We have, at your request granted the following credit facility for an aggregate amount of Rs. 1650000.00 and we give below full details of various credit facility granted by us through our SVP ROAD Branch

Facility	In Rs.
Term Loan	Rs. 300000.00
CC/OD	Rs. 1350000.00

and you availed the aforesaid loan amount as per sanctioned terms.

We inform you that a total amount of Rs. 662891.50 is due to us as on 17.06.2022 plus further interest from 25.11.2021 till date of recovery and you have defaulted in repayment of entire amount of Rs. 735897.03 (Rupees Seven Lakh Thirty Five Thousand Eight Hundred Ninety Seven and Paise Three Only) Which represents the principal plus interest due etc on date of this Notice.

As you have defaulted in repayment of your full liabilities, we have classified your dues as Non Performing Asset on 25.11.2021 in accordance with the guidelines of the Bank's directions and/or guidelines issued by the Reserve Bank of India.

- We also inform you that in spite of our repeated demand notices and oral requests for repayment of the entire amount due to us, you have not so far paid the same.
- You are aware that the above limit granted by us is secured by the following assets/security agreements (secured assets):-

## DESCRIPTION OF PROPERTY

Registered Owner: Mr. Navin Kumar Munukoti, Flat No. 404, 4th Floor, Gulmohar Co-op HSG Soc. Ltd., Riverwood Park, Building No. 61, Sagarli, Khidkali, Kalyan Sheet Roac Dombivali East, Taluka-Kalyan, Dist. Thane 421204.

- I. For the reasons stated above, we hereby call upon you to discharge in full you liabilities to us within a period of 60 days from the receipt of this notice, failing which we will be exercising the powers under section 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 against the secured assets mentioned above. The powers available to us under section 13 of the Act, interlaid, includes power to (I) take possession of the secured assets of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale fo realizing the secured assets. (II) take over the management of business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale and realize the secured assets, (III) appoint any person as manager to manage the secured assets the possession of which has been taken over by us (Secured creditor), and any transfer o secured asset by us shall vest in transferee all rights in, or in relation to, the secured asset transferred as if the transfer had been made by you, (IV) require at any time by notice in writing, any person who has acquired any of the secured assets from you and from whom any money is due or may become due to you, to pay to us (Secured creditor), so much of the money as is sufficient to pay the secured debt.
- . The amount realized from the exercising of the powers mentioned above, will first be applied in payment o fall costs, charges and expenses which in our opinion have been properly incurred by us or any expenses incidental thereto, and secondly applied in discharge of the dues of the bank as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realization, and the residue of the money, if any shall be paid to the person entitled there to in accordance with his right nd interest, if no person is entitled to receive such amount, shall be paid to you.
- 6. Please take note that after receipt of this notice, as per sub section 13 of section 13 of the Act, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the secured assets referred to in this notice, without prior written consent of the secured creditor. We draw you attention to the section 29 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement or Security Interest Act, 2002 which awards imprisonme upto 1 year, or fine, or with both, if you contravene the provision of the act.
- We also inform you that, notwithstanding our action or proceedings under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 we reserve our right either (i) to simultaneously file, proceed and pursue suits applications/ cases against you and or guarantors before Debts Recovery Tribunal Courts as the case may be, to realize the outstanding dues from you and or guarantors and or (ii) to proceed against you and or guarantors before Debts Recovery Tribunal Courts for recovery of the balance amount due to our Bank, if the entire outstanding amount together with the contractual rate of interest is not fully satisfied with the sale proceeds of the secured assets (iii) to proceed against you and or guarantor/s fo initiating action under Insolvency and Bankruptcy Code, 2016 / Criminal action for the acts of commission or omission committed by you under the provision of Law.
- . Your attention is invited to provisions of Sub Section (8) of Section (13) of the act in respect of time available to you to redeem the secured assets

(AUTHORISED OFFICER)

## SALE NOTICE UNDER IBC, 2016 NITIN FIRE PROTECTION INDUSTRIES LTD., (in Liquidation) L**iquidator's Office**: 501-502,Delta,Technology Street, Hiranandani Powai, Mumbai- 400076

E-AUCTION Notice is hereby given to the public at large for inviting bids for Sale of M/s. Nitin Fire Protection Industries Limited (in Liquidation) as a going concern CIN No. L29193MH1995PLC092323 having its registered office at 501-502, Delta, Technology Street, Hiranandani Powai, Mumbai-400076 as a going concern by the Liquidator, appointed by the Honble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide order dated January 18, 2022, and February 9, 2022.

Description	Date and time of auction	Reserve Price	EMD (Refundable)	Bid increment Amount
Corporate debtor as a whole (as a going concern basis)	17.08.2022 Wednesday IST from 11:00 AM to 01:00 PM	Rs. 73,50,75,000/- (Indian Rupees Seventy-three crores fifty lakhs and seventy-five thousand only)	Rs. 5,00,00,000/- (Indian Rupees Five crores only)	25 lacs (Indian Rupees twenty-five lakhs)

- The Sale will be done by the undersigned through the e-Auction platform https://ncltauction.auctiontiger.net (with unlimited extension of 5 mins each). The sale is on "as is where is", "as is what is", "whatever there is", "without ar recourse" basis
- For detailed terms & conditions of e-Auction sale refer COMPLETE E-AUCTION PROCESS DOCUMENT available on <a href="https://ncltauction.auctiontiger.net">https://ncltauction.auctiontiger.net</a> Ph. No: 9722778828 on <a href="https://ncltauction.auctiontiger.net">www.nitinfire.com</a> or can also be obtained by sending an email to the Liquidator at liquidation.</a>nfpil@gmail.com. Ph. No. 8652000506 For E-Auction details & participation, contact Mr. Praveenkumar Thepar Ph No
- The last date for submission of Expression of Interest (EOI) by the interested
- bidders is IST 5:00 PM on 09.08.2022.
  The last date and time for payment of EMD & other forms only by qualified bidders is IST 5:00 PM on 12.08.2022.
  - Interested bidders are requested to visit the above-mentioned websites and submit a bid.
    The liquidator has the right to accept or cancel or extend or modify any term
- and conditions of the e-auction. Any Addendum/clarifications & modifications in the e-auction notice or the process document to this e-auction notice will be uploaded to the corporate debtor website (www.nitinfire.com). No public announcement or pape

publication or any other mode will be made Uliyar Balakrishna Bhat IBBI/IPA-001/IP-P00658/2017-2018/11107 Place: Mumba Date: August 01, 2022 LIQUIDATOR, Nitin Fire Protection Industries Limited

## **Before The Recovery Officer** In the precincts of

THE CITY CO-OPERATIVE BANK LTD., MUMBAI SANZGIRI SADAN, 171 J.S.S. ROAD, GIRGAON, MUMBAI 400 004 TEL: 2382 90 84 / 2387 71 50

# FORM 'Z' (see sub rule 11 (d-1) of rule 107) Possession Notice For Immovable Property

hereas, the undersigned being the recovery officer of The City Co.Or Bank Ltd. Mumbai under the Maharashtra Co. Operative Societies Rule, 1961 ssued Order Of Attachment Notice dated 28.02.2022 calling upon the ludgment Debtor ie Borrowers 1) Mr. Hitesh Labshankar Pandya Prop. of M/s Aadhya Enterprises, 2) Mr. Mithileshkumar Goswami Prop of M/s Krishna Enterprises, 3) Mr. Binitkumar Singh Prop. of M/s Mahalaxm Agenccies, 4) Mr. Ketan Purshottam Somaiya Prop of M/s Chamumda Enterprises, 5) Mr. Hemang Kishorbhai Jani Prop. of M/s Mahalaxm Agenccies, 6) Mr. Pramod Mansukhlal Ranpura Prop. of M/s Parm Marketing along with all the Sureties to repay the amount mentioned in the notice being total Rs. 35,55,90,679.27 and interest & other charges thereor till realization with date of receipt of the said notice and the Judgmen Debtors having failed to repay the amount, the undersigned has issued a otice for attachment and atatched the property described herein in below. The Judgment Debtors having failed to repay the amount, the notice is nereby given to the Judgment Debtors and the public in general tha the undersigned has taken symbolic possession of the property described nerein below from The Recovery Officer, Mumbai C/o The City Co.Op Bank Ltd. Mumbai by virtue of the powers vested in me under section 156 of the Maharashtra CO.Operative societies Act 1960, read with Rule 107 of the Maharashtra CO.Operative societies Act 1961.

The Judgment Debtors in particular and the public in general is hereb cautioned not to deal with the properties and dealing with the properties wi be subject to the charge of The City Co.Op. Bank Ltd. Mumbai for an amoun of Rs. 35,55,90,679.27 & interest & other charges thereon as on 30/06/2022

# **Description of the Attached Immovable Property**

Owner - Mr. Hitesh Labhashankar Pandva, Mrs. Megha Hitesh Pandva and Mr. Pramod Mansukhlal Ranpura - Shop Nos. G-56, G-69, F-46, F-57,F-68, S-08, T-22, Kharghar Market City Industrial Estate & Premises CHSL, Plot No. 17 . 18 . 19. Sector-2. Kharghar, Navi Mumbai-410210

Recovery & Officer

Date: 01-08-2022

empowered by Registrar of Co.op.Dept. Date: 01.08.2022 Place: Vashi, Navi Mumbai **Government of Maharshatra**  IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.2

MTNL BHAVAN, 3rd FLOOR STRAND REPORT, APPOLLO BANDAR,
COLABA MARKET, COLABA, MUMBAI-400 005.
ORIGINAL APPLICATION NO.1180 OF 2017
O. No. MDRT - 2/69/21 - 08/12/21
SUMMONS
APPLICANT EXH. 10

IDBI BANK LTD. ....APPLICANT

V/S MONSHER FIRE PROTECTION SYSTEM (P) Ltd ...DEFENDANTS 1. Whereas the abovenamed applicant has filed the above referred application before this Tribunal for recovery of sum together with current and further interest, cost and other reliefs mentioned therein. 2. Whereas the service of summons could not be effected in ordinary manner and whereas the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal.

3. You are directed to appear before this Tribunal in person or through an Advocate and file Written Statement/Say on 25/10/2022 at 11.00 a.m. and show cause as to why reliefs prayed should not be granted. . Take notice in case of default the application shall be heard and decided in your absence.

Given Issued under my hand and the seal of this Tribunal on this 08th December, 2021

I/C Registra DRT-II, Mumba

Wadhawan House, Plot No.32/A, Opposite Petit High School, Road No.5, Union Park, Bandra (West), Mumbai-400 050 4. Shri. Sarang Wadhawan, (Defendant No.4) adhawan House. Plot No.32/A. Opposite Petit High School Road No.5, Union Park, Bandra (West), Mumbai-400 050

To. 3. Shri. Rakesh Kumar Wadhawan (Defendant No.3).

Date: 01-08-2022.

# Retail Recovery Department Bhoomiraj Costarica, Near Moraj Residency, Palm Beach ( Service ) Road , Sanpada, Sector 18, Navi Mumbai Pin: 400705 Tel. No.: 022-27810311/12

**IDBI BANK LIMITED** 

# **POSSESSION NOTICE**

The undersigned being the authorised officer of IDBI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice, calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taker possession of the property described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule

possession of the pipperty described interim bown, in exercise of powers contented of himfunder sub-section (4) of section 13 of Act read with the 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDBI Bank Ltd for an amount mentioned below and interest and charges thereon. and interest and charges thereon.

Name of the Borrower /Owner of the property/Guarantor and Loan A/c No.	Date of Demand Notice	Date of Possession	Amount claimed in demand notice	Description of Property
Shri. MUKESHKUMAR G SHARMA, Shri. GULAB BANWARI SHARM And Shri. AANAND GULAB SHARMA LAN: 1043675100014614, 1043675100014748	18-02-2022	28-07-2022	Rs.24,06,506.94/-	Shop No-15 Plot No-1 Shri Kalptaru Arcade Sec-17 Kamothe Navi Mumbai-410209 Maharashtra
Shri. Sneha Surendran Smt. Baby Surendran Lan: 0302675100020800	30-05-2022	28-07-2022	Rs.13,79,337/-	Flat No B-603 6 <sup>th</sup> Flr Shree Ganesh Plaza-II Plot No 2 3 4 Sector-1 Khanda Colony New Panvel Navi Mumbai-410206 Maharashtra
M/S. Strontium Management Services Pvt Ltd Shri. Rahulkumar Chandrabhan Chaubey Shri. Shailendra Kamal Bahadur Singh Lan: 0306651100000082	18-02-2022	29-07-2022	Rs.16,36,136.29/-	F-26, 1st FIr, Haware Fantasia, Business, Plot No 47, Sec-30a, Near Inorbit Mall Vashi, Navi Mumbai-400705
Shri. Vaibhav Balkrishna Dalvi Smt. Jyotsna Arun Khandekar Lan : 0367675100010487, 0367675100010618	18-02-2022	28-07-2022	Rs.42,19,798/-	Flat No.13, 4th Flr, Bldg No.I-1, Parijat CHSL, Spaghetti Complex, Pl-24, Sec 15, Kharghar Navi Mumabi-410210 Maharashtra
Smt. Karishma Nivas More Shri. Bagirao Bapu Shedge Lan: 0367675100013961, 0367675100016278	18-02-2022	26-07-2022	Rs.42,18,985.05/-	Flat No. 301, 3rd Floor Plot No. 29 B & C A Wing Green Park CHSL Sec 6 Airoli THANE-400708 MAHARASHTRA
Shri. Venkatesh Mani Smt. Radha Venkatesh Shri. Velswamy Guruswamy Lan: 0765675100012324	18-02-2022		Rs.5,97,997.77/-	Flat No 305 3rd Flr C Wing Vighnaharta Chs Plot No 3 Sec 9 Kamothe Navi Mumbai Panvel Navi Maumbai-410209 Maharashtra
Shri. Parag Jayvant Pednekar Shri. Jayvant Vasant Pednekar Lan : 0123675100006234	29-01-2022	27-07-2022	Rs.1,80,451/-	204 Shubhan Karoti Sankul - A Shubhan Karoti Sankul Survey No. 1, Hissa No. 2b, Katrap, Thane-401301
Shri. Mahesh Sudam Gholap Shri. Ashwini Mahesh Gholap Lan : 0431675100011051	18-02-2022	26-07-2022	Rs.74,62,381/-	Flat 1404 14th Floor A Wing Gt 29 30 Supernal Garden Society Thane-400608
Smt. Chaitanya Shailesh Patil Shri. Unmey Shailesh Patil Shri. Bharati Shailesh Patil Lan: 0367675100012078, 0367675100012102	29-01-2022	26-07-2022	Rs.63,99,971/-	Flat No. B-602, 6th Flr, Kavya Residency S No. 39/4,41(1+3) 41/2 Ghodbunder Rd Thane West-400615
Shri. Gaurav Prafulla Ghumare Smt. Shubhada Prafulla Ghumare Lan: 0302675100005654,0302675100005661	28-01-2022	27-07-2022	Rs.12,52,508/-	Flat 503 5 <sup>th</sup> Flr L-Wing Shree Chamunda Garden Kanchangaon Janu Patil Nagar Station Rd Nr Sarvodaya Ashish Dombivali (E) 421201
Shri. Vhatkar Vilas L Smt. Vidaya V Vhatakar Lan : 1229675100001847 , 1229675100001854	28-01-2022	27-07-2022	Rs.23,86,335/-	Flat No. 204 2 <sup>nd</sup> Floor F Wing Chandresh Kedar Lodha Heaven Dombivali Thane 421204
Shri. Rakesh Vijay Shinde Shri. Vishal Vijay Shinde Lan: 0047675100006729 , 0047675100006989 , 0183675100025489	29-01-2022	27-07-2022	Rs.19,21,044/-	Flat No-701,7th Floor Building-D, Kingscross, Panvelkar Green City Ambernath (E)-421501
Shri. Sandeep Madhukar Khairnar Lan: 0367675100010414, 0367675100010991	29-01-2022	27-07-2022	Rs.29,92,962/-	Ft-303, 3 <sup>rd</sup> FIr, Mohangreenwoods, Bldg-4, Phase-2 Pipeline Rd,Gut-1, Paikiandpaiki, Pl-5, Manjarli Badlapur-421503

# मराठी मनाचा



www.navshakti.co.in

# **PUBLIC NOTICE**

DUE ON 11/08/2022 or thereafter <u>Date of Order 12th day of September, 2018</u> IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

FIRST APPEAL NO. 300 of 2018 District Judge - 8, & Addl. Member,

M.A.C.T., Thane M.A.C.P. NO. 593/2007 IFFCO TOKIO GENERAL INSURANCE CO

LTD. ....Appellant Through Advocate Vikrant V. Parshurami. Versus

Mr. Rajendraprasad Baburam Singh & Ors ...Respondents Claim Rupees for Court fee, Rupee for jurisdiction

Mr. Rajendraprasad Baburam Singh R.NO.1 Face-7, C-wing, Room No. 304, 3rd R/AT : Floor, Geeta Nagar, Near New Bridge, Mira Bhayander Road (east), Thane.

R.NO.2 Mr. Pradeep Raghunath Pendurka

R/AT : Pleasan Park, Room No. 111, Mira Bhayander Road, Mira Road, Thane Take Notice that an appeal from the above decree of District Judge - 8, & Addl. Member, M.A.C.T., Thane passed in the the abovenamed appellant and registered in this court and this court and it is ordered by this court that the hearing of the said appeal will take place on 11/08/2022 or on any'subsequent day which to this cour

may seem convenient If no appearance is made on your behalf, by yourself, your Advocate or by someone by law authorised to act for you in this First Appeal it will be heard and decided ex-parte

in your absence.
Witness Shri. Naresh H. Patil (Acting & Shri. Dipankar Datta, Chief Justice, at Bombay aforesaid this 12th day of September, 2018 & 26th day of November, 2021 & 22nd day of March, 2022.

Sd/-Sd/-Clerk Section officer

By order of the court For Deputy Registrar SEAL



**Registered & Corporate Office:** 

YES BANK Limited: YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400055, India. Tel: +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 Fax: +91 (22) 2619 2866 Website: www.yesbank.in Email: shareholders@yesbank.in CIN: L65190MH2003PLC143249

# NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting ('EGM') of YES BANK Limited (the 'Bank') will be held on, Wednesday, August 24, 2022 at 11:00 AM Indian Standard Time (IST), through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the EGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with Circular Nos. 14 & 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 read with General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the EGM of the Bank will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members of the Bank at a common venue.

In compliance with the relevant circulars, the Notice of the **EGM**, will be sent in due course only through electronic mode to those Members of the Bank whose email addresses are registered with the Bank / Depository Participant(s). The Notice convening the **EGM** will also be made available on the Bank's website at www.yesbank.in, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and website of the NSDL at https:// www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the **EGM** through VC/OAVM facility only. The instructions for joining the EGM and the detailed procedures for e-voting will be provided in the Notice of the EGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Bank will be providing to its Members the remote e-voting facility ("remote e-voting") to cast their votes on all resolutions set out in the Notice of the EGM. Additionally, the Bank is providing the facility of voting through e-voting system during the EGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting /e-voting will be provided in the Notice of the EGM. Members who are holding shares in physical mode or who have not registered their email addresses are requested to refer to the Notice of the EGM for the process to be followed for obtaining the User ID and password for casting the vote through remote e-voting.

In order to receive the Notice, Members are requested to register/update their email addresses with the Bank.

# Instructions for updation of email address:

- a) Members holding shares in **physical mode** may register/ update their email address in prescribed form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Bank i.e. Kfin Technologies Limited ("Kfintech"). The Bank has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021. Norms for updation are also available at the website of the Bank at https://www.yesbank.in/ pdf?name=normsforprocessinginvestorservice\_pdf.pdf
- (b) Members holding shares in demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP").


By order of the Board of Directors **For YES BANK Limited** 

Shivanand R. Shettigar

# MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

A REGIONAL UNIT OF

(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY) Tel. No. - 022-66405484, E-mail - rakeshbgavit@gmail.com Ref. No. EE/City/MSIB/tender/03/2022-23



Authorized Officer, IDBI Bank Ltd

Executive Engineer (City) Division, Mumbai Slum Improvement Board, invite sealed tenders in B-1 form (percentage rates) from eligible contractors who are registered with MHADA/M.C.G.M./CIDCO/PWD/MJP/MIDC/BPT/MES/Indian Railway or any Govt./Semi Govt. organisation of appropriate clasess as shown in column No. 6, will also be eligible subject to production of the solvency certificate to the extent of 20% of the estimate cost put to tender.

Sr. No.	Name of Works	Estimated Cost	E.M.D. 1% of Estimated cost	Security Deposit 2% (1% in the form of FDR and 1% through RA Bills)	Registration (Class) of Contractor	Tender Price including 18% GST in Rs.	Time limit for completion of work
1	Providing and Laying Drainage Line, Construction of Passage at 1 1, Khambata House, Khambata Lane, B. A. Marg, Mumbai-27	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
2	Concreting Work and Fixing Paver Block at Hanuman Prasad, B. J. Marg, Mumbai-11	419533.00	4195.00	9000.00	Class-VIII & Above	590.00	9 Months (including monsoon)
3	Providing and Fixing Paver Block and Fixing Grill at Ashirwad Building and Gokul A. Building, N. M. Joshi Marg	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
4	Construction of Open Shed and Fixing Ladikaran at B. I. T. Chawl No. 13, Madhavrao Gangan Marg, Agripada, Mumbai	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
5	Construction of Open Shed and Fixing Ladikaran at B. I. T. Chawl No. 15, Faruque Umarbhai Marg, Agripada, Mumbai	671254.00	6713.00	14000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
6	Construction of Open Shed and Fixing Ladikaran at Bhimjyot Nagar, Ghas Bazar, Patra Chawl, Sane Guruji Marg, Mumbai	419533.00	4195.00	9000.00	Class-VIII & Above	590.00	9 Months (including monsoon)
7	Beautification Work and Fixing Grill at Mahalaxmi Mandir, Navratroutsav Mandal, Agripada, Mumbai	419533.00	4195.00	9000.00	Class-VIII & Above	590.00	9 Months (including monsoon)
8	Construction of Open Shed and Fixing Ladikaran at B. I. T. Chawl No. 25, Madhavrao Gangan Marg, Agripada, Mumbai	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
9	Construction of Sabhamandap at Agripada Navratroutsav Mandal, Agripada, Mumbai	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
10	Construction of Toilet and Laying Drainage Line and Prabhatwadi, Sheth Motishaha Lane, Mazgaon, Mumbai	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)
11	Construction of Sabhamandap at St. Andrews Church, Agripada, Mumbai	839067.00	8391.00	17000.00	Class-VII & Above	590.00	9 Months (including monsoon)

A. Date of issue of blank tender 03.08.2022 to 17.08.2022 (11.00 am to 3.00 Pm) B. Date & Time of receipt of sealed tender 22.08.2022 (11.00 am to 1.00 Pm)

- 1. In case of the rates quoted by lowest bidder is less than estimated cost & L1 bidder fails to submit Additional Performance Security Deposit within 8 days, then Second lowest (L2) bidder will be asked to submit the revised offer and if L2's offer is below than that of the rate quoted by L1 bidder then offer of 2nd Lowest bidder (L2) will be accepted.
- Tenderer should refer detailed tender Notice/DTP regarding additional performance Security, Bank Guaranty & other tender conditions. Blank tender form shall be issued only on production of registration with Valid Organisation as eligible class, registration certificate, Par card, previous experience of similar nature of work done.
- The Contractors who are not registered in M.H.A.D.A should produce certified copy affidavit duly notarized that they are not black listed in Government or semi. Government organisation at the time or submission of tender forms.
- Copy of Affidavit regarding completeness, correctness and truthfulness of documents submitted on Rs. 100/- Notorized Stamp paper before Executive Magistrate.
- Earnest money, deposit shall be paid in the form of short terms deposit receipt for the period of the one year issued by the nationalised/schedule bank and endorsed in the name of "Chief Accounts Officer/M.S.I. Board", Mumbai.
- The amount of blank tender copies will be accepted by Demand Draft. At the time of application DD should be attached in favour of "Chief Accounts Officer/M.S.I. Board" payable at the Mumbai Branch till 17.08.2022. The Blank Tender will be issued by the Executive Engineer, East Div, M.S.I. Board at Room No. 539. 4th Floor. Griha Nirman Bhavan. Bandra
- (E), Mumbai-51, on official working days mentioned as above (A) and tender will be receive by the same office as per mentioned above (B) Sealed tender will be opened on the last date as per (B) if possible, at 2.30 pm, in the office of the Executive Engineer/East Div M.S.I. Board. Bids from joint venture are not acceptable and conditional tenders will be rejected.
- 11. Right to reject any one or all tender are reserved by the competent Authority. 12. Registration Certificate under GST is Compulsory.
- 13. All Taxes such as goods & service tax (GST), Income tax, Labour cess & Royalty etc. will be subject to the rates specified in govt. resolutions passed from time to time. 14. If you have any queries regarding the tender document and tender guidelines, please contact the office of the following undersign.
- MHADA Leading Housing Authority in the Nation CPRO/A/448

10. The experience of the sub contractor and tools and plants owned by him will not be considered.

Ex. Engineer/City Div. M.S.I. Board, Mumbai

Place: Mumbai Date: August 01, 2022 **Company Secretary** 

District and Sub-District of Mumbai City and 370 (Three Hundred Seventy fully paid up shares of Rs. 50/- each, bearing distinctive numbers from 1481 to 1485 (both inclusive), 4140 to 4313 (both inclusive), and 8550 to 8740 (both inclusive), under Share Certificate No. 77,111 and 188 respectively ssued by Sahkar Niketan Co-operative Housing Society Ltd;.

Take Notice that on behalf of my client I am investigating the title of MR JANAK DOONGERSEY JESRANI, owner of the property described in the Schedule hereunder written with the intention to buy the said property. He

has declared that he has lost/misplaced the original title deeds in respect of

ALL PERSONS having any claim against or in the said Flat or any part thereof or on the land on which the building consisting of the said Flat is

situated and on the said shares, either by way of inheritance, mortgage

possession, sale, gift, lease, lien, charge, trust, license, maintenance easement or otherwise howsoever are hereby required to make the same

known in writing to the undersigned at his office address at **4. Ram Kun** 

Smruti, Ram Maruti Road Extension, Dadar (W), Mumbai – 400 028,

within 14 days from the date hereof, failing which the sale will be completed without reference to such claim or claims and the same, if any, will be

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No. 24, admeasuring 63.2 Sq. Mtr. Carpet,, on the 2nd Floor, in the building of the society known as **Sahkar Niketan Co-operative Housing** 

Society Ltd., situated at Plot No. 203, Wadala (W), Mumbai - 400 031 and bearing C. S. No. 841, of Dadar Naigaon Division, in the Registration

(MILIND B. TEMBE) Advocate





Saraswat Co-operative Bank Ltd.

# प्रतिकात्मक ताबा सूचना (प्रतिभूत हित (अमलबजावणी) अधिनियम

२००२ च्या नियम ८(१) अंतर्गत) ज्याअर्थी, **सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि**. यांचे निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारी, प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचना आणि प्रतिभूत अंमलबजावणी अधिनियम, २००२ (२००२ चा ५४ ) अंतर्गत आणि प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम १३ (१२) अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/ हमीदार - श्री. सातपुते अनिल शांताराम आणि श्रीम. सातपुर्ते संगिता अनिल आणि हमीदार - श्री. कदम प्रशांत गणपत आणि श्रीम. सातपुते रसिका संतोष यांना स्चनेमध्ये नमूद असलेली एकुण रक्कम रु. ६,१३,७६३.२३/-(रुपये सहा लाख तेरा हजार सातशे त्रेसष्ट आणि तेवीस पैसै मात्र) अधिक त्यावरील व्याज सदर सचन प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी ०३.०७.२०२१ दिनांकित मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/गहाणकार/हमीदार रक्कम परतफेड करण्यास असमर्थ राहीले, कर्जदार/हमीदार आणि सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकाराने सदर अधिनियमच्या नियम ८ सहवाचित सदर कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत त्याना प्राप्त प्रदत्त अधिकाराचा वापर करून खालील वर्णनाच्या मालमत्तेचा

विशेषत: कर्जदार/गहाणकार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे मालमत्तेच्य संबंधात कोणताही व्यवहार करू नये असा इशारा देण्यात येत आहे आणि सदर मालमत्तेच्या संबंधात कोणताही व्यवहार केल्यास सदर व्यवहार तारीख ०३.०७.२०२१ रोजी अनुसार रक्कम रु. ६,१३,७६३.२३/-(रुपये महा लाख तेग हजार मातशे बेमप्ट आणि तेवीस पैसै मात्र) अधिक त्यावरील व्याज आणि रकमे करिता सारस्वत को-ऑप **बँक लि**. यांच्या आकारांना अधीन गहिल प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संबंधात. सरफेसी कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (८) च्या तरतूदींकडे कर्जदार/संचालक/गहाणकार/ हमीदार लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन -

२९.०७.२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा

घेतला आहे

श्री. सातपुते अनिल शांताराम आणि श्रीम सातपुते संगिता अनिल यांच्या मालकीचे आर.जे.नगर, फूलपाडा रोड, विरार (पू.) जि. ठाणे - ४०१३०३ येथे स्थित सर्वे क्र. ३५१, हिस्सा क्र.७, ८बी,८सी धारक जिम नीवर सोसायटी ''जीवनश्री आणि जीवनश्री सीएचएस नावाने ज्ञात इमारतीमधील ३ ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०१, (मापित बांधिव क्षेत्र : ५०.६५ चौ.मी.).

# प्राधिकृत अधिकारी सावरस्वत को-ऑप. बँक लि.

७४/सी, समाधान इमारत, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ दूर.क्र. (०२२) २४२२१२०२/१२०४/ १२०६/१२११

दिनांक : २९ जुलै २०२२ ठिकाण : विरार

# Saraswat Bank Saraswat Co-operative Bank Ltd.

प्रतिकात्मक ताबा सूचना

(प्रतिभूत हित (अमलबजावणी) अधिनियम २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत) त्याअर्थी **मारस्वत को-ऑपरेटिट्ट बँक लि** यांचे निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत अधिकारी, प्रतिभृती आणि वित्तीय मालमत्तांची पुनर्रचन आणि प्रतिभूत अंमलबजावणी अधिनियम २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत आणि प्रतिभूत हित (अंमलबजावणी) अधिनियम, २००२ च्या नियम १३ (१२) अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून कर्जदार हमीदार - श्री. वैद्य नरेश सखाराम आणि हमीदार- श्रीम. वैद्य निला नरेश यांना सूचनेमध्ये नमूद असलेली एकुण रक्कम रु. ३३,००,५१९.१२/-(रुपये तेहतीस लाख पाचशे एकोणीस आणि बारा पैसै मात्र) अधिक त्यावरील व्याज सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी ३१.०३.२०२२ दिनांकित मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/गहाणकार/हमीदार रक्कम परतफेड करण्यास असमर्थ राहीले, कर्जदार/हमीदा आणि सर्व सामान्य जनतेला यादारे सचन देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकाराने सदर अधिनियमच्या नियम ८ सहवाचित सदर

घेतला आहे. विशेषत: कर्जदार/गहाणकार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे मालमत्तेच्या संबंधात कोणताही व्यवहार करू नये अस इशारा देण्यात येत आहे आणि सदर मालम त्तेच्या संबंधात कोणताही व्यवहार केल्यास सदर व्यवहार तारीख ३१.०३.२०२२ रोजी अनुसार रक्कम रु. ३३,००,५१९.१२/-(रुपये तेहतीस लाख पाचशे एकोणीस आणि बारा पैसे मात्र) अधिक त्यावरील व्याज आणि रकमे करिता सारस्वत को-ऑप बँक

कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद

(४) अंतर्गत त्याना प्राप्त प्रदत्त अधिकाराच

वापर करून खालील वर्णनाच्या मालमत्तेचा

२९ <mark>जुलै २०२२</mark> रोजी प्रतिकात्मक ताबा

लि. यांच्या आकारांना अधीन राहिल. प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संबंधात. सरफेसी कायद्याच्य अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (८) च्या तरतुदींकडे कर्जदार/संचालक/गहाणकार, हमीदार लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन -श्री. वैद्य नरेश सखाराम यांच्या मालकीचे गाव विरार, तालुका - वसई, जि. पालघर - ४०१३०५ येथील सर्वे क्र. २५६, हिस्सा क्र.९,१०,११बी आणि २-ए/६ आणि सर्वे क्र.४०४, हिस्सा क्र. १ आणि २ धारक जिमनीवर रेल्वे स्टेशन विरार (पूर्व) च्या समोर 'मिर्झा नगर प्रीमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसा. लि.'' नावाने क्षात इमारतीमधील २ ऱ्या मजल्यावरील कार्यालय प्रीमायसेस क्र. १४ आणि १५, (मापित अंदाजे ३९० चौ.फू. (चटई क्षेत्र) येथे वसलेल्या आणि स्थित सर्व

> सही/-प्राधिकृत अधिकारी सावरस्वत को-ऑप. बँक लि.

७४/सी, समाधान इमारत, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८. दूर.क्र. (०२२) २४२२१२०२/१२०४/ १२०६/१२११

दिनांक: २९ जुलै २०२२

# The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

# कर्नाटका बँक लिमिटेड

सूचना

एआरएम शाखा: मुंबई, २रा मजला, ई-ब्लॉक, दी मेट्रोपॉलिटन, प्लॉट क्र. सी-२६ आणि सी-२७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१.

सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००११२८ मो.: ०२२-२६५७२८०४/१३/१६ वेबसाईट : www.karnatakabank.com

ज्याअर्थी, कर्नाटका बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ब्रापुढे उक्केड ''सदर ॲक्ट'') अन्वये आणि सद् अंकटचे कला १९१९) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोसेमेंट) रूप्त, २००२ च्या नियम ३ अन्येर प्राप्त आणि सद् अंकटचे कला १९१९) सहवाचता सिक्युरिटी इंटोस्ट (एन्फोसेमेंट) रूप्त, २००२ च्या नियम ३ अन्येर प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ११.०४.२०२२ रोजी सदर ॲक्टच्या कला १३९) अन्यये एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) मे. डिविथ क्रिएशन्स प्रस्तावित द्वारे त्यांचे प्रोप. श्री. राजेंद्र विश्वनाथ रोट्टी, श्री. विश्वनाथ रोट्टी यांचा मुलगा, राहणार येथे: ६०४, साई शक्ती अपार्टमेंट, शिवार गार्डन जवळ, मिरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे– ४०९१०७ आणि २) सी. विजयालक्ष्मी आर शेट्टी, श्री. राजेंद्र शेट्टी यांची पत्नी, राहणार येथे: ६०४, साई शक्ती अपार्टमेंट, शिवार गार्डन जवळ, मिरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे–४०९१०७ ह्यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु.

१६,३३,४४३.१४ (रुपये सोळा लाख तेहेतीस हजार चारणे त्रेचाळीस आणि चौदा पैसे मात्र) ची परतफेड सदर सुचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. कमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी प्राधिकत अधिकारी या नात्याने येथे खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदींकडे

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, ह्या मिळकर्तीशी व्यवहार करू नये व ह्या मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कर्नाटका बँक लि, मुंबई-भाईंदर (पू) शाखेकरिता** ३०.०६.२०२२ रोजीप्रमाणे पीएसओडी खाते क्र. १०६७०००६००१३२४०१ मधील रु. १६,९७,८०२.१४ (रूपये सोळा लाख सत्त्वान्नव हजार आठशे दोन आणि चौदा पैसे मात्र) अधिक ०१.०७.२०२२ पासुनचे पुढील व्याज आणि

स्थावर मिळकतीचे वर्णन:-

जुना स. क्र. ३६५/२, ३ ४ (पी), ४, ६(पी), ८, ३६६/१ नवीन स. क्र. ७१/२, ३, ४(पी), ५ ६(पी), ८ ६३/१, गाव गोडदेव, तालुका आणि जिल्हा ठाणे धारक मोजमापित अंदाजे ५६५ ची. फू. बिल्ट अप क्षेत्र, मिरा–भाईंदर रोड (पूर्व) ठाणे येथे स्थित इमारत साई शक्ती अपार्टमेंटमधील सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६०४ चे ते सर्व भाग आणि विभा आणि सीमाबद्धतेने: पूर्व: सरदार बहुभ भाई पटेल रोड, पश्चिम: सिद्धांत अपार्टमेंट, उत्तर: एन जी टॉवर, दक्षिण: शितल प्राधिकृत अधिकारी, कर्नाटका बँक लि.

दिनांक: ३०.०७.२०२२ ठिकाण: भाईंदर, ठाणे

# आयबीसी, २०१६ अंतर्गत विक्री सूचना

नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लि., (लिक्विडेशन अंतर्गत) लिक्विडेटरचे कार्यालय : ५०१-५०२, डेल्टा, टेक्नोलॉजी स्ट्रीट, हीरानंदानी पवई, मुंबई — ४०० ०७६ ई-लिलाव

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ यांच्या आदेश दिनांक १८ जानेवारी, २०२२ आणि ९ फेब्रुवारी २०२२ अंतर्गत नियक्त लिक्विडेटर यांच्यादारे गोइंग कंसर्न स्वरूपात ५०१-५०२ डेल्टा उन्नाराजा सहीर, हीरानंदानी पवई, मुंबई — ४०० ०७६ येथील नींदणीकृत कार्यालय असलेले CIN No. L29193MH1995PLC092323 धारक, गोइंग कंसनं स्वरूपात मेसर्स नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज **तमिटेड (लिक्विडेशनमध्ये),** च्या विक्रीसाठी बोली मागविण्याकरिता सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचित करण्यात

येत आहे.				
वर्णन	लिलावाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत	ईरठे (ना-परतावा)	बोली वाढीव रक्कम
कॉर्पोरेट कर्जदार सम्पूर्णतः (गोइंग कंसर्न तत्वावर या स्वरूपात)	१७.०८.२०२२, बुधवार आयएसटी सकाळी ११.०० वा. पासून दोप. ०१.०० वा.	रु. ७३,५०,७५,०००/- (भारतीय रुपये त्रयाहत्तर कोटी पन्नास लाख पंचाहत्तर हजार फक्त)	रु. ५,००,००,०००/- (भारतीय रुपये पाच कोटी फक्त)	२५ लाख (भारतीय रुपये पंचवीस लाख फक्त)
	0 1 2 1 0	1 4 6		. 10

विक्री खालील स्वाक्षरीद्वारां तर्फे ई-लिलाव प्लेटफॉर्म HTTPS://NCLTAUCTION.AUCTIONTIGER.NET (प्रत्येकी प मिनटांच्या अमर्यादित विस्तारासह ) माध्यमाने करण्यात येईल.

विक्री "जसे आहे जिथे आहे", "जसे आहे जे आहे", "जे काही तेथे आहे", "कोणत्याही आधारा शिवाय आहे तत्वावर करण्यात येणार आहे.

प्रक्रिया दस्तऐवज पहावे किंवा लिक्विडेटर यांना LIQUIDATION.NFPIL@GMAIL.COM, फोन नं. ८६५२०००५०६

वर ईमेल पाठवन देखील प्राप्त करू शकता. ई-लिलाव तपशील आणि सहभागितेसाठी श्री प्रवीणकुमार थेपर फोन नं. : ९७२२७७८८२८ वर संपर्क करावे. इच्छुक बोलीदारांद्वारे स्वारस्य अभिव्यक्ति (ईओआय) जमा करण्यासाठी शेवटची तारीख **दि. ०९.०८.२०२**२

पात्र बोलीदारां द्वारे ईरठे आणि इतर फार्म्स करिता भरणा करण्यासाठी शेवटची तारीख आणि वेळ दि

१२.०८.२०२२ रोजी आयएसटी सायं. ५.०० वा. आहे इच्छुक बोलीदारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी वरील नमूद संकेतस्थळास भेट द्यावी आणि बोर्ल

लिक्विडेटर यांचेकडे ई-लिलावाच्या अटी व शर्ती यांमध्ये कोणतेही बदल करण्याचे किंवा विस्तारित करण्याचे

किंवा रह करण्याचे किंवा स्वीकार करण्याचे अधिकार आहत. सदर ईं-लिलाव सूचनेच्या प्रक्रिया दस्तऐवजात किंवा ईं-लिलाव सूचने संदर्भात जारी कोणतेही परिशिष्ट, स्मध्येकरण आणि सुधारणा, कॉपोरेट कर्जदार यांचे संकेतस्थळ (www.nrinsfire.com) वर अपलोड करण्या येतील. याबाबत कोणतीही जाहीर उद्योपणा किंवा वर्तमानपत्रात प्रकाशन किंवा अन्य कोणत्याही माध्यमान

स्वाक्षरी/-

IBBI/IPA-001/IP-P00658/2017-2018/11107 लिक्विडेटर, नितिन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेड ईमेल आयडी: LIQUIDATION.NFPIL@GMAIL.COM

दिनांक : ०१ ऑगस्ट, २०२२

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालयः

येस बँक लिमिटेड : येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - 400055, भारत. फोन: +91 (22) 5091 9800 / +91 (22) 6507 9800 फॅक्स: +91 (22) 2619 2866

वेबसाइटः www.yesbank.in ईमेलः shareholders@yesbank.in सीआयएनः L65190MH2003PLC143249

# विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

ह्याद्वारे सूचना दिली जात आहे की येस बँक लिमिटेडची ('बँक') विशेष सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, 2013 ('कायदा') मधील सर्व लागू तरतुदी ह्या परिपत्रक क्रमांक 14 आणि 17/2020, दिनांक 8 एप्रिल 2020 आणि 13 एप्रिल 2020, सामान्य परिपत्रक क्रमांक 22/2020 दिनांक 15 जून 2020, सामान्य परिपत्रक क्रमांक 33/2020 दिनांक 28 सप्टेंबर 2020, सामान्य परिपत्रक क्रमांक 39/2020 दिनांक 31 डिसेंबर 2020, सामान्य परिपत्रक क्रमांक 10/2021 दिनांक 23 जून 2021 आणि सामान्य परिपत्रक क्रमांक 20/2021 दिनांक 08 डिसेंबर 2021 आणि सामान्य परिपत्रक क्रमांक 3/2022 दिनांक 5 मे 2022 आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने जारी केलेली इतर परिपत्रके ('एमसीए') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे ('**सेवी**') परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 दिनांक 12 मे 2020 आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 दिनांक 13 मे 2022 (एकत्रितपणे **संबंधित परिपत्रके** म्हटले आहे) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, 2015 **('सेबी एलओडीआर')** एकत्र वाचले असता त्या अन्वये, व्हडिओ काँफरंसिंग ('**व्हीसी**')/इतर ऑडिओ विज्ञूअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') एजीमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पार पाडण्यासाठी **बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 (भारतीय प्रमाण वेळ) वाजता** संपन्न होणार आहे. बँकेची **ईजीएम** सामाईक स्थानावर बँकेच्या सदस्यांच्या भौतिक उपस्थितीविना, व्हीसी/ओएव्हीएमद्वारे संपन्न होणार आहे.

संबंधित परिपत्रकांच्या पूर्ततेसाठी, **ईजीएमची** सूचना त्या सदस्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते बँक/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (एक/अनेक) नोंदवले आहेत. **ईजीएम** कळवणारी सूचना बँकेच्या www.yesbank.in वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl. com वेबसाइटवर उपलब्ध केली जाईल. सदस्यांना **ईजीएममध्ये** फक्त व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होता येईल. ईजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती आणि ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेत दिली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेत उपस्थित राहाणारे सदस्य कंपनी कायदा, 2013 च्या कलम 103 नुसार गणसंख्येसाठी मोजले जातील.

बँक आपल्या सदस्यांना ईजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मत देण्यासाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा ('दूरस्थ ई-मतदान') पुरवणार आहे. तसेच, ईजीएम दरम्यान ई-मतदान यंत्रणेतून मत देण्याची सुविधा पुरवणार आहे ('ई-मतदान'). दूरस्थ ई-मतदानाची/ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेत दिली जाईल. ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात भागधारणा केली आहे किंवा ज्यांनी आपले ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना विनंती आहे की दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठी यूझर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेत पहावी.

सूचना प्राप्त करण्यासाठी, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी आपले ईमेल पत्ते बँकेकडे रजिस्टर /अपडेट करावे.

# ईमेल पत्ते अपडेट करण्यासाठी सूचनाः

- a) भौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांनी बँकेचे रजिस्ट्रार आणि ट्रांसफर एजंट ('आरटीए') केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ('केफिनटेक') ह्यांच्याकडे विहित नमून्यात **आयएसआर-1** मध्ये आपला ईमेल पत्ता रजिस्टर/अपडेट करावा. सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 दिनांक 3 नोव्हेंबर 2021 अंतर्गत आवश्यक असल्यानुसार, तपशील सादर करण्यासाठी बँकेने पत्र पाठवले आहेत. अपडेशनच्या अटी बँकेच्या https://www. yesbank.in/pdf?name=normsforprocessinginvestorservice\_pdf.pdf वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
- (b) **डीमॅट स्वरूपात** भागधारणा करणारे सदस्य संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटला ('डीपी')संपर्क करून आपला ईमेल पत्ता/बँक खात्याचा तपशील अपडेट करू शकतील.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार येस बँक लिमिटेडसाठी स्वाक्षरी/-शिवानंद आर. शेट्टीगर



एस वहीं पी रोड शाखा : ३८१, हीरा हाऊस, एस. व्ही. पी. रोड, मुंबई - ४०० ००४. फोन नं. : २३८२-३५२५/२३८८-७६३५, ईमेल : bmmums0631@centralbank.co.in

आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणांवरील हक्काची अंमलबजावणी कायदा – २००२ चे कलम १३ (२) अंतर्गत नोटीस

परिशिष्ट - I

श्री. नवीनकुमार मुनुकोटी फ्लॅट क्र. ४०४, चौथा मजला, गलमोहर को-ऑप, हाउ, सो, लि., रिव्हरवड पार्क, बिल्डिंग क्र. ६१ सागर्ली खिडकाली कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, तालुका-कल्याण, जि. ठाणे ४२१२०४

श्रीमती सरिता एन मुनुकोटी फ्लॅट क्रमांक ४०४, चौथा मजला, गुलमोहर को-ऑप. हाउ. सो. लि., रिव्हरवुड पार्क, इमारत क्र. ६१, सागर्ली, खिडकाली कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, तालुका-कल्याण, जि. ठाणे- ४२१२०४ प्रिय सर / मॅडम.

आम्ही तुमच्या विनंतीनुसार रु. १६,५०,०००.०० च्या एकूण रकमेसाठी खालील क्रेडिट सुविधा मंजूर केली होती आणि आम्ही आमच्या **एसव्हीपी रोड शाखेंच्या** माध्यमाने आमच्याद्वारे दिलेल्या विविध

yч	विवयं संभूत तमसात खाला देत जाहात.			
	सुविधा	रु. मध्ये.		
	मुदत कर्ज	₹. ३०००००.००		
	सीसी/ओडी	रु. १३५००००.००		

आणि तुम्ही मंजूर केलेल्या अटींनुसार उपरोक्त कर्जाची रक्कम घेतली आहे. आम्ही तुम्हाला सूचित करतो की एकूण रु. ६६२८९१.५० ची रक्कम दि. १७.०६.२०२२ रोजी पर्यंत आहे आणि दि. २५.११.२०२१ पासून वसूलीच्या तारखेपयँत पुढील व्याज यामध्ये जोडले जाऊन ते देय आहे आपण एकूण रु. ७३५८९७.०३ (रुपये सात लाख पसतीस हजार आठशे सत्त्यान्नव आणि तीन पैसे फक्त) या एकूण रकमेची परतफेड करण्यात चूक केली आहे, जे या सूचनेच्य तारखेला मुद्दल अधिक व्याज इ.चे प्रतिनिधित्व करते.

तुम्ही तुमच्या संपूर्ण दायित्वांची परतफेड करण्यात चूक केली असल्याने, आम्ही २५.११.२०२१ रोर्ज तुमची देय रक्कम् नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत केली आहे. ऑम्ही तुम्हाला हे देखील कळवित आहोत की ऑम्हास देय असलेल्या एकुण संपूर्ण रक्कमेच्य

परतफेडींकरिता आमच्या द्वारे वारंवार मागणी सूचना आणि तोंडी विनंत्या करूनही तुम्ही आतापर्यंत ती रक्कम भरलेली नाही.

तुम्हाला माहिती आहे की आमच्याद्वारे मंजूर केलेली वरील मर्यादा खालील मालमत्ता/सुरक्षा कराराद्वा (सुरक्षित मालमत्ता) सुरक्षित आहेः

## मालमत्तेचे वर्णन

नोंदणीकृत मालक : श्री नवीनकुमार मुनुकोटी, फ्लॅट्र नं. ४०४, चौथा मजला, गुलमो्हर को-ऑप. हाउ. सो. लि., रिव्हरवुड पार्क, इमारत क्र. ६१, सागलीं, खिडकाळी, कल्याण शोळ रोड डोंबिवली पूर्व,

वर नमूद केलेल्या कारणांमुळे, आम्ही तुम्हाला या नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या कालावधीत आम्हांस देय असलेली तुमची सर्व जबाबदारी पूर्ण करण्याचे आवाहन करतो, असे न केल्यास आम्ही वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेच्या विरुद्ध आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणांवरील हक्काची अंमलबजावणी कायदा – २००२ चे कलम १३ (४) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करू. कायद्याच्या कलम १३ अंतर्गत आमच्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये (1) कर्जदाराच्या सरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्याचा अधिकार समाविष्ट आहे. ज्यात सरक्षित मालमत्तेचं पूर्तता करण्यासाठी भाडेपट्टी, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्याचा अधिकार समाविष्ट आहे ्। (11) लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि सुरक्षित मालमत्ता प्राप्त करणे, (III) सुरक्षित मालमत्ता ज्याचा ताब आमच्या (सुरक्षित कर्जदाते) द्वारे घेण्यात आला आहे अशा सुरक्षित मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासार्ठ व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे आणि आमच्याद्वारे सुरक्षित मालमत्तेचे कोणतेहं हस्तांतरण हस्तांतरित व्यक्तिस सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात किंवा त्यामधील सर्व अधिकार प्रदान करेल जसे की सदर हस्तांतरण है तुमच्याच द्वारे केले गेले आहे त्याप्रमाणेच असेल. (IV) कोणत्याही वेळी आवश्यक असेल तेव्हा लेखी नोटीसद्वारे, कोणतीही व्यक्ती ज्याने तुमच्याकडून कोणतीही सुरक्षित मालमत्ता मिळवली आहे आणि ज्यांच्याकडून कोणतेही पैसे देय आहेत किंवा तुम्हाला देय असू शकतात त्यांनी आम्हाला पैसे द्यावे (सुरक्षित कर्जदार) आणि सदर रक्कमेची सीमा ही सुरक्षित कर्ज फेडण्यासाट पुरेशी रक्कम असे पर्यंत असू शकते.

वर नमूद केलेल्या अधिकारांच्या वापरातून प्राप्त झालेली रक्कम, प्रथम आमच्या मते योग्यरित्या खर्च केलेले सर्व शुल्क, प्रभार आणि खर्च या पेमेंटमध्ये किंवा त्यासंबंधीचा कोणताही खर्च, याकरिता वापरली जाईल आणि दुसरे म्हणजे सदर नोटीसीच्या तारखेपासून वास्तविक वसूलीच्या तारखे पर्यंत कराराच्या व्याजासह वर नमद केल्याप्रमाणे बॅकेच्या थिकत रकमेचा भरणा करण्यासाठी वापरली जाईल आणि जर रक्कम बार्क राहिली, जर कोणती राहिली, तर त्याच्या हक्काच्या आणि व्याजानुसार, तिथल्या पात्र व्यक्तीला दिले जातील, जर कोणतीही व्यक्ती अशी रक्कम घेण्यास पात्र नसेल, तर ती तुम्हाला दिली जाईल. कृपया लक्षात घ्या की ही नोटीस मिळाल्यानंतर, कायद्याच्या कलम १३ मधील उपकलम १३ नुसार, तुम्ही

नोटीसमध्ये उल्लेखित कोणत्याही सुरक्षित मालमत्तेची सुरक्षित कर्जदातांच्या पूर्व लेखी संमित शिवाय विक्री, भाडेपट्टयाने किंवा अन्यथा कोणत्याही पद्धतीने हस्तांतरण करू शकणार नाही. आम्ही तुम्हांस आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणावरील हक्काची अंमलबजावणी कायदा – २००२ च कलम २९ यावर विशेष लक्ष देण्याचे आवाहन करतो कारण यामध्ये आपण सदर कायद्याच्या तरतूर्दीं उल्लंघन केल्यास आपणांस १ वर्षाचा तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्हीं, अशी शिक्षा होण्याची स्पष्ट

आम्ही तुम्हांस कळवू इच्छितो की आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणांवरील हक्काची अंमलबजावणी कायदा – २००२ अंतर्गत आमची कारवाई किंवा कार्यवाही असूनही, आम्ही यासंदर्भात आमचा अधिकार राखून ठेवतो (i) तुमच्याकडून आणि किंवा जामीनदारांकडून श्रीकत देय रकमेच्या वसूलीकरिता, जशी स्थिति असेल त्याप्रमाणे, कर्ज वसूली न्यायाधिकरण/न्यायालयां समक्ष एकाच वेळी तुमच्या आणि किंवा जामीनदारां विरुद्ध दावे/अर्ज/खटला दाखल करण्याचा, पुढील कार्यवाही करण्याचा आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा, आणि किंवा (ii) सुरक्षित मालमत्तेच्या विक्री प्रक्रियेनंतर देखील जर व्याजाच्या करार दरांसह सम्पूर्ण एकूण थकबाकी रकमेची वसूली झाली नसेल तर बँकेस देय आणि थकलेल्या अशा उर्वरीत रकमेच्या वसूलीसाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण /न्यायालयांसमोर आपणां विरुद्ध आणि किंवा जामीनदारां विरुद्ध पुढील कार्यवाही करण्याचा (iii) कायद्याच्या तरतुदीनुसार तुम्ही केलेल्या कत्यांसाठी किंवा करण्यायोग्य कत्य करण्यास कसर केल्या कारणाने तमच्या आणि किंव जामीनदारांच्या विरुद्ध दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड २०१६ /फौजदारी कारवाई अंतर्गत कारवाई

सुरू करण्यासाठी. तमच्याकडे सरक्षित मालमत्तेची पर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम् (१३) च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्वाक्षरी/-(अधिकृत अधिकारी) सेंटल बँक ऑफ इंडिया

# मुकेश बाबु फायनान्शिअल सव्हिसेस लिमिटेड

सीआयएन : एल६५९२०एमएच१९८५पीएलसी०३५५०४ नों. कार्यालय : १११. मेकर चेंबर्स. ॥।. २२३, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

दु: ०२२-२६२३२०५१, २२८४४०१५ वेबसाईट : www.mbfsl.com, ईमेल आयडी : secretarial@mukeshbabu.com

# भागधारकांना सूचना

## (कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी) इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) सस्पेन्स अकाऊंट मध्ये कंपनीच्या समभागांचे अनिवार्य हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुदी सहवाचता सुधारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर अँड रिफंड) रल्स, २०१६ (रुल्स) नुसार संबंधित भागधारकांकडून ज्यांच्या संबंधातील लाभांशावर भागधारकांनी सलग सात (७) किंवा जास्त वर्षे दावा केलेला नाही किंवा त्यांना प्रदान केलेला नाही ते समभाग (असे शेअर्स) कंपनीकडून इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयर्डपीएफ) (ऑथॉरिटी) च्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील.

रुल्स नुसार कंपनीने आधीच हस्तांतरणाच्या नियत तारखेस सलग ७ (सात) किंवा जास्त वर्षे ज्यांचा लाभांश दावा न करता शिल्लक होता त्या भागधारकांचे शेअर्स हस्तांतरित केले आहेत. रुल्स च्या अनुपालनांत, कंपनीने संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर अशा लाभांशावर दावा करण्याकरिता वैयक्तिकरित्या कळवले आहे. कंपनीने तिची वेबसाईट www.mbfsl.com वर त्यांचा फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी -क्लायंट आयडी आणि हस्तांतरित होण्यास पात्र शेअर्सची संख्या यासह अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील अपलोड सुद्धा केले आहेत आणि रुल्स नुसार ते नक्कल शेअर प्रमाणपत्र जारी करण्यासाठी / डिमॅट खात्यातून आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी दिलेली पर्याप्त सूचना असल्याचे समजावे आणि मानले

अशा सर्व भागधारकांना याद्वारे वर्ष २०१४-१५ पासून साठी प्रदान न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठीच्या विनंती सह **५ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी** कंपनीचे रजिस्टार अँड शेअर टान्स्फर एजंटस - मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडे एक अर्ज करण्याची सूचना देण्यांत येते जेणेकरून शेअर्स आयईपीएफ अकाऊंटकडे हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेल्या त्यांच्या शेअर्सचे तपशील पडताळन पाहावेत.

जर अशा कोणत्याही भागधारकांनी ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी वरील लाभांशावर दावा करण्यांत कसूर केली तर कंपनीला पुढे कोणतीही सूचना न देता सदर रुल्स मधील प्रक्रिया अनुसरून आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये असे शेअर्स हस्तांतरित करणे भाग पडेल. ते खालीलप्रमाणे

i. प्रत्यक्ष स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यांत नक्कल शेअर प्रमाणपत्रे जारी करून

कृपया ध्यानांत ठेवावे की, त्यांच्या नावात सध्या नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रह ठरतील आणि अ-पराक्राम्य असल्याचे समजले जाईल. ii. डिमॅट स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत डिपॉझिटरी पार्टिसिपंटसच्या

मदतीने आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटच्या डिमॅट खात्यांत थेट शेअर्सचे हस्तांतरण

उक्त प्रकरणी आणि रुल्स बाबत भागधारकांना कोणत्याही चौकशा करायच्या असल्यास ते कंपनीच्या रजिस्ट्रार्स अँड शेअर ट्रान्स्फर एजंट मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. सी-१०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०००८३, दू.क्र. ०२२-४९१८६२७०, ईमेल आयडी : iepf.shares@linkintime.co.in येथे संपर्क साधू शकतात.

दिनांक : १ ऑगस्ट, २०२२

ठिकाण : मुंबई

मुकेश बाबु फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. साठी सही/-

> नुपुर चतुर्वेदी कंपनी सेक्रेटरी

ग्रुप हेड - लिगल अँड कॉम्प्लायन्स

जाहीर सूचना

माम जनतेच्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री रंग अवधूत (पूज्य बापाजी - नरेश्वर फौन्डेशन) ट्रस्ट (संक्षिप्त रित्या मालक) हे याखालील लिखित **परिशिष्टात** अधिक तपशीलवारपणे विवर्णीत परिसर आणि शेअर्सच संदर्भात निर्विवाद मालकी हक, नामाधिकार आणि हितसंबंध असल्याचे दावा करित आहे

आमचे अशील (धर्मादय आयुक्तांचे कार्यालयातून आवश्यक परवानगी प्राप्त झाल्यानुसार) परिसर आणि शेअर्स मधील मालकी हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध संपादन करण्यासाठी प्रक्रियामध्ये आहेत, आणि आम्हाला सदर परिस आणि शेअर्स करिता मालक चे नामाधिकार तपास करण्यासाठी सुचित केला आहे.

जर कोणताही व्यक्ति किंवा व्यक्तिं/ मंडळ / सरकारी निगम किंवा प्राधिकरण यांना खाली लिखित परिशिष्टात विवर्णीत सदर परिसर आणि शेअर्स मध्ये विक्री, गहाण, भाडेपट्टा, प्रभार, अदलाबदल, भेट, उपभाडेपट्टा, धारणाधिकार अग्रक्य अधिकार अभिहस्तांकन वारसाहक कलवहिवाट समझोत्याची ज्ञापन वारसा किंवा अन्य काही कसाई च्या मार्गे कोणताही दावा, आक्षेप किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी सदरहु प्रसिद्धिच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत अशा आक्षेप / दावे / हितसंबंध / तपशील, काही असल्यास, तो पुष्टी करणारे पुष्ठ्यर्थ दस्तावेजासह भामच्याकडे लेखी स्वरुपात सुचित करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास याखाली लिखित परिशिष्टामध्ये विवर्णीत परिसर आणि शेअर्स करिता मालक निर्विवाद हक्कदार असल्याचे गहित धरले जाईल. आणि कोणत्याही अशा दावा आक्षेप / हितसंबंध च्या संदर्भाशिवाय त्यासंबंधी नामाधिकार आणि देवाणघेवाण च्या तपासाच्या प्रकरण पूर्ण केला जाईल, आणि सदर सर्व हेतु आणि उद्देश्याकरिता सोडून दिला आणि त्यागित केला गृहित धरले जाईल.

#### यावरील संदर्भित परिशिष्ट (परिसर आणि शेअर्सचे विवरण)

मुंबईच्या नोंदणी जिल्ह्यामध्ये आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत<sup>°</sup>, टी. जी. पॅव्हिलियन कंपाउंड, भुलाभाई . साई रोड, महालक्ष्मी, मुंबई ४०००२६ येथे स्थित, असलेल्या आणि वसलेल्या, मलबार हिल आणि कंबाला हिल वेभागाच्या सीएस क्र. ७९० (भाग), ७८९ आणि बी/७८८ धारक जमिनीचे ते सर्व भाग आणि विभागावर उभी 'हाजी अली रिवा प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड'' चे मालकीचे ''रिवा अपार्टमेंट'' अशा ज्ञात . भारतीच्या ११ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ३ (सोसायटी नोंदवही नुसार फ्लॅट क्र. ११३ असा नमूद), मोजमापित अंदाजे १०१४ चौ. फू., त्यासह खुल्या कंपाउंडमध्ये दोन अनारक्षित कार पार्किंग जागा, त्यासह ''हाजी अली रिवा प्रिमायसे को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड'', जो नोंदणी क्र. बीओएम/जीइएन-९३७ सन १९७६ अंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या तरतदीं अंतर्गत नोंदणीकत, द्वारे दिनांक १ डिसेंबर, १९७६ रोजीचा शेअर प्रमाणपः क्र. ३३ द्वारे सिद्ध करणारे विभिन्न क्र. १६१ ते १६५ (दोन्ही धरुन) धारक रु. २५०/- चे एकूण मूल्य असलेले प्रत्येकी ५०/- चे दर्शनी मूल्याचे ५ (पाच) शेअर्स.

दिनांकित सदर जुलै, २०२२ च्या ३० वा दिवस

दावे / आक्षेप पाठविण्याचे पत्ता पुढील प्रमाणे आहे एबीएच लॉ एलएलपी, वकील आणि सॉलिसिटर्स

०५, सेकसारिया चेंबर, २ रा मजला, १३९, नगिनदास मास्टर रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र – ४००००१.

# केनरा बैंक Canara Bank 📣

# िसिडिकेट Syndicate

**एआरएम-। शाखा, मुंबई** ३७, क्षमालया, पाटकर हॉल समोर, न्यू मरिन लाईन्स, ठाकर्सी मार्ग, मुंबई-४०००२०. र. क. (०२२) २२०६ ५४२५/ ३०. २२०६ ५४३८. **फॅक्स क.:** (०२२) २२०६ ५४३८ **ईमेल** – cb2360@canarabank.cor

# विक्री सूचना

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीन्वये स्थावर मिळकर्तींच्या विक्रीसार्ठ . ई-लिलाव विक्री सूचना.

**ार्वसामान्य जनता** आणि विशेषत: कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, खालील नमूद मिळकतीचा **अन्वयीक कञ्जा** कॅनरा बँकच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या मे. मंडल ॲण्ड मंडल ज्वेलरी, त्यांचे प्रोप्रायटर श्री भरत एस. मंडल यांच्या द्वारे प्रतिनिधित्व आणि त्याचे हमीदार श्री. भरत शैलेश्वर मंडल आणि सौ. हिना भरत मंडल यांचेकडन खालील नमद अशा आमच्या बँ केला थकबाकी रु. ७०.०८.३९३.८५ (रु. सत्तर लाख आठ हजार तीनशे त्र्यान्नव आणि पंच्याऐंशी पैसे मात्र) अधिक बँकेला थकबाकीत ०२.०७.२०२२ पासूनचे ढ़ील व्याज आणि प्रभाराच्या वसुलीकरिता <mark>२०.०८.२०२२</mark> रोजी **''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आ**हे आणि ''जे काही आहेत तथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. ाखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम (इअर) खालील नमूद नुसार

संच	मिळकतीचा तपशील	राखीव किंमत	इअर
क्र.		(लाखात रू.)	(लाखात रू.)
ş	ब्री. भरत शैलेश्वर मंडल यांच्या नावामध्ये उभे नोंदणीकृत जिल्हा, मुंबई मधील भुलेश्वर विभाग, जिल्हा मुंबई शहराच्या स.क्र. ८५, हि.क्र. ९, सीएस क्र. १६४८ घारक जिमनीवरील काळबादेवी रोड आणि शेख मेमन स्ट्रिटचा कॉर्नर आणि सुरती स्टॉरंटच्या समोर येथे स्थित शांती भुवन अशा ज्ञात बिल्डिंगीमधील बेसमेंट कार्यालय, मोजमापित १९५ चौ.फूट चर्टई क्षेत्र.	६२.७५	६.५०
?	सी. हिना भरत मंडल यांच्या नावामध्ये उमे भुलेश्वर विभाग, मुंबई-४००००२ च्या स.क. ८५, हि.क. ९, सीएस क्र. १६४८ धारक जिमनीवरील काळबादेवी रोड आणि शेख मेनन स्ट्रिटचा कॉर्नर आणि सुरती रेस्टॉरंटच्या समोर येथे स्थित शांती भुवन अशा ज्ञात बिल्डिंगीमधील ५व्या मजल्यावरील कार्यालय, मोजमापित २७५ चौ.फूट चटई क्षेत्र.	१२७.१०	१२.८०

सदर मिळकतीचे निरीक्षण १२.०८.२०२२ रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आगाऊ नियुक्तीसह निरीक्षण करत

<mark>राखीव किंमतीच्या १०% इअर रक्कम १९.०८.२०२२ रोजी किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत</mark> प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक, एआरएम-। शाखा, मंबई यांच्या नावे डिमांड डाफ्टच्या मार्गे जमा करावी, किंवा **कॅनरा** बँक एआरएम शाखा, मुंबई खाते क्र. २०९२७२४३४ आयएफएससी कोड : सीएनआरबी०००२३६० च्य ात्यात आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत जमा करावी. सदर मिळकतींकरिता बँकेला कोणताही भार ज्ञात नाही.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती करिता कृपया **कॅनरा बँकेची** वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या लिंक ''**ई-लिलाव''** चा संदर्भ ध्यावा किंवा कोणत्याही कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत **डॉ. सीमा सोमकुवर,** कॅनरा बँकेची एआरएम-। शाखेच्या प्राधिकृत अधिकारी दूर, क्र. (०२२) २२०६ ५४२५, ३०, ३८, मोबा. क्र. ९८८१३६५०८७, श्री. **एस.के. चौधरी**-८१६९८४५६१८ यांना संपर्क करावा.

सही/ दिनांक : ३०.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी,

मे. मंडल ॲण्ड मंडल ज्वेलरी, श्री. भरत शैलेश्वर मंडल, **कार्यालय-** १३९, काळबादेवी रोड, शांती बी-२२०, मंडपेश्वर इंडस्ट्रियल इस्टेट, प्रेम नगर, एमसीएफ भवन, ५वा मजला, मुंबई-४००००२. क्लब समोर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. श्री. भरत शैलेश्वर मंडल. सौ. हिना भरत मंडल ४०१, कृष्णा हेरिटेज सीएचएस., लिंक रोड, ४०१, कृष्णा हेरिटेज सीएचएस., लिंक रोड, डॉन बॉस्को शाळा, बोरिवली (पश्चिम), डॉन बॉस्को शाळा, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१. मुंबई-४०० ०९१.



बोरिवली पश्चिम शाखा (००९२) : कैलाश कुटीर, प्लॉट बी, महाराष्ट्र नगर, एल टी रोड, बोरिवली (प), मुंबई ४०० ०९२ दूर: ०२२-२८९०३८६९/७०/७१ ई-मेल : Bom92@mahabank.co.ir

दिनांक: २६.०७.२०२२

(८)

48862226/

एआर०४/महेश गुप्ता-१३(२)/२०२२-२३ रजिस्टर .ए.डी/हॅण्ड डिलिव्हरीने

नगर मागे, भागली पाडा, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, लिंक रोड, दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८ **आणि** तसेच ए/१००३, ऑर्किड, बेवर्ली पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७

मे. ग्लोब एव्हिएशन, प्रोप्रा- श्री. महेशकुमार वेदप्रकाश गुप्ता, शॉप क्र. १, संस्कृती सीएचएस लि., न्यु लिंक रोड, सांजी हॉटेल जवळ, दहिसर पूर्व, मुंबई ४०००६८

विषयः सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

की, तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र, बोरिवली पश्चिम शाखा, मुंबईद्वारे खालील पतसविधा मंजर केलेल्या आहेत

पतसविधा बँकेच्या नावे भारित तारण आणि विद्यमान थकबाकीचा तपशील खालीलप्रमाणे क्रेडीट सुविधाचा प्रकार आणि रक्कम फ्लॅट क्र. ०१, तळमजला, विंग ए, गणेश २४.०७.२०२२ गृहकर्ज सुविधा

	खाते क्र. ६०२३००३३५२६	पंकी को-ऑप हाऊ सोसा. लि., आनंद नगर मागे, भागाजी पाडा, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, लिंक रोड, दहिसर (पूर्व), मुंबई ४०००६८ सह सर्व फिक्शर	
आरओ	लेजर थकीत	२६.०७.२०२२ पर्यंतचे	२६.०७.२०२२
आय	(२६.०७.२०२२ रोजीस)	न लावलेले व्याज	एकूण थकबाकी

द. सा. प्राप्त पतसुविधेच्या मोबदल्यात, सदर कर्जदार आणि सदर हमीदार यांनी खालील दस्तावेजांसह बँकेच्या नावे आवश्यक दस्तावेज समाविष्ट पुढील दस्तावेज निष्पादित केले आहेत आणि वरील नमूदनुसार

(৩)

**र. ४२९०६४/-**

बँकेच्या नावे तारण आणि भारसध्दा निर्माण केले आहे. सर्व सुविधेकरीता दस्तावेज: ए) २४.०९.२०१५ दिनांकीत अर्ज, बी) २४.०९.२०१५ दिनांकीत टर्म लोन करार, डी) २४.०९.२०१५ दिनांकीत डिमांड प्रॉमिसरी नोट, ई) २४.०९.२०१५ दिनांकीत मोर्गेज डिक्लरेशन, एफ) २४.०९.२०१५ दिनांकीत ईक्विटेबल मोर्गेज रेकॉर्ड, जी)

२८.०९.२०१५ दिनांकीत मोर्गेज कन्फर्मेशन निष्पादकाची नावे: १. श्री. महेशकुमार वेदप्रकाश गुप्ता

(ξ)

**रु. ५०१९२२३/-**

(५)

9.30%

१. प्रभाराचा प्रकार: समत्ल्य गहाण. मान्य करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्यासाठी तुम्ही कसुरदार ठरला आहात आणि म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या विहित नियमानुसार तुमचे खाते २४.०७.२०२२ रोजी बँकेकडून एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही वारंवार मागणी करूनस्ध्दा तुम्ही तुमची थकीत

तुम्ही अजूनही बँकेची थकबाकी अदा केलेली नाही, त्यामुळे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) अन्वये बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आणि बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता आणि वरील नमूद प्रक्रिया प्रलंबित असल्याने बँक सदर सूचना प्राप्त झाल्या तारखेपासन ६० दिवसांत रु. ५०१९२२३/- गृहकर्जासमक्ष न लावलेले व्याज सह संपूर्ण रक्कम चुकती करण्यासाठी तुम्हाला याद्वारे बोलविण करीत आहे, कसूरवार ठरल्यास त्या व्यतिरिक्त आणि बँकेच्या हक्काला बाधा येवू न देता बँक सदरहू अधिनियमान्वये अंमलबजावणीयोग्य सदर तारण/मिळकतीच्या संदर्भात वरील सदर अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अन्वये सर्व अधिकाराचा वापर करण्यासाठी हक्कदार राहील. याबाबतीत तुम्ही पुढील सर्व दर, आकार आणि खर्च किंवा इतर अनुषंगिक आकार चुकते

करण्यासाठीसध्दा जबाबदार आहात. याची कपया नोंद घ्यावी. इतर बाबीसह अधिनियमान्वये उपलब्ध अधिकार-

पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

ए) तारण मत्ता रोकड करण्यासाठी उपरोह्लिखित तारण हितसंबंध तयार करण्यात आलेल्या तारण मालमत्तेवर भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरणासह कब्जा घेणे

बी) तारण मालमत्तेच्या भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरणाच्या हक्कासह कर्जदारांच्य व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि तारणांची रोकड करणे सी) ज्या मालमत्तेवर आमच्याकडून कब्जा घेण्यात आला आहे त्या तारण मालमत्तेकरिता कोणत्याही व्यक्तीची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करणे आणि व्यवस्थापक तारण मालमत्तेचे व्यवस्थापन करतील आणि तुमच्याकडून हस्तांतरण होते असल्यास तारण मालमत्तेसंबंधित हस्तांतरितीच्या सर्व हक्कांशी

तारण मालमत्तेचे हस्तांतरण निहित करण्यात येईल. डी) कोणत्याही व्यक्तींना लिखित सूचना निर्गमित करावयाची असल्यास, अशा व्यक्ती ज्यांच्याकडून थकबाकी असून, त्यांनी सदर तारण मालमत्तेबाबत तारण हितसंबंध तयार करून तारण अनामत संपादन

केली आहे. ती थकबाकी आम्हास भरणा करावी कृपया सूचना घ्यावी की, नियमातील कलम १३(१३) नुसार सूचनेच्या स्वीकृतीनंतर आमच्या लिखित तीशिवाय तारण मालमत्तेबाबत व्यवहार करणे वा निकालात काढण्याकरिता प्रतिबंध करण्यात येत आहे. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या

बँक ऑफ महाराष्ट्र करिता

प्राधिकत अधिकारी आणि मख्य व्यवस्थापक

स्थानः मुंबई दिनांक: 1 ऑगस्ट 2022 कंपनी सचिव